

केंद्रीय योजनांतर्गत मंजूर प्रस्तावांच्या  
मार्गदर्शक सुचनांच्या प्रस्तावांना मंजूरी प्रदान  
करण्याबाबत व प्रशासकीय मंजूरी  
देण्याबाबतचे अधिकार अधिनस्त कार्यालयांना  
प्रदान करणेबाबत

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१७/प्र.क्र.८५/का-१९  
मंत्रालय, मुंबई ४०००३२  
तारीख: २२/१२/२०१७

**संदर्भ-**

१. जनजाती कार्य मंत्रालय, नवी दिल्ली यांचे पत्र क्र.F.No.११०१५/०५/२०१७-TSP, दि.३०/०५/२०१७
२. शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१७/प्र.क्र.४५/का.-१९, दि. १९/०८/२०१७ (दोन शासन निर्णय)
३. शासन निर्णय क्रमांक: केंद्रीय-२०१७/प्र.क्र.७८/का.-१९, दि. ११/१०/२०१७

**प्रस्तावना -**

केंद्रीय योजनांतर्गत भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २७५(१), विशेष केंद्रीय सहाय्य योजना व आदिम जमाती विकास कार्यक्रम योजने अंतर्गत प्राप्त प्रस्तावांना राज्य स्तरीय कार्यकारी समिती समितीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर केंद्र शासनास सादर होतात. या प्रस्तावाबाबत जन जाती कार्यमंत्रालयाचे सचिव यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या Project Appraisal Committee समोर सदर प्रस्तावांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येवून या प्रस्तावांना मान्यता प्रदान करण्यात येत असते. या प्रक्रीयेनंतर केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी सदर मंजूर योजनांकरीता प्रशासकीय मान्यतेचे व अंमलबजावणीची कार्यपद्धती सुनिश्चित करण्याचे अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अपर आयुक्त आदिवासी विकास व आयुक्त, आदिवासी विकास यांना प्रदान करण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती.

**शासन निर्णय-**

केंद्र शासनाने मंजूर केलेल्या योजनांपैकी ज्या योजना ठराविक प्रकल्प अधिकारी/ अपर आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात राबविण्याचे प्रस्तावित आहेत अशा योजनांकरीता कार्यान्वयन पद्धतीची मंजूरी व प्रशासकीय मान्यतेचे अधिकार पुढीलप्रमाणे प्रदान करण्यात येत आहेत.

- i. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या योजनांपैकी ज्या योजना केवळ एका प्रकल्प अधिकारी यांचे कार्यक्षेत्रात राबविण्यात येत असल्यास त्यांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार व कार्यान्वयन पद्धती सुनिश्चित करण्याचे अधिकार संबंधित प्रकल्प अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहे.
- ii. अपर आयुक्तांच्या कार्यक्षेत्रातील एकापेक्षा अधिक प्रकल्प अधिकार्यांमार्फत योजना राबविण्यात येणार असल्यास त्यांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार व कार्यान्वयनपद्धती सुनिश्चित करण्याचे अधिकार संबंधित अपर आयुक्तांना असतील.

iii. ज्या योजना एकापेक्षा अधिक अपर आयुक्त यांचे कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहेत किंवा ज्या योजना “विशेष प्रकल्प” (Special Project) राज्यस्तरावर राबविण्यात येणार आहे, अशा योजनांसाठी त्यांना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार व कार्यान्वयनपद्धती सुनिश्चित करण्याचे अधिकार शासनाच्या मान्यतेच्या अधिन राहून आयुक्त, आदिवासी विकास यांना असतील.

२. उपरोक्त अधिकार पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रदान करण्यात येत आहेत.

१. बांधकाम विषयक प्रस्तावित योजनांकरीता प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता बांधकाम व्यवस्थापन कक्ष संबंधित शासन निर्णयातील नियमावलीनुसार कार्यावाही करावी.

२. जलसंपदा विषयक प्रस्तावित योजनांकरीता तांत्रिक मान्यतेची गरज असल्यास ती विहित पद्धतीने घेण्यात यावी.

३. अंमलबजावणी तपशिलवार कार्यपद्धती सुनिश्चित करून त्यातील टप्प्यांप्रमाणे निधीचे वितरण करण्यात यावे.

४. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प / अपर आयुक्त यांनी वेळोवेळी आवश्यक क्षेत्रभेटी (Field inspection) करून राबविण्यात येणाऱ्या योजनेवर संनियंत्रण ठेवावे.

५. सदर योजनेची अंमलबजावणी चालू असताना तसेच अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर फलनिष्पत्ती अहवाल, लाभार्थ्यांची यादी, छायाचित्रे, चलचित्रफीत, लाभार्थ्यांचे मनोगत यासह आयुक्त कार्यालयास अहवाल सादर करावा व जतन करून ठेवावे तसेच शक्यतो सदर माहिती संक्षिप्त स्वरूपात प्रकल्प अधिकारी / अपर आयुक्त / आयुक्त, आदिवासी विकास विभाग यांच्याकडील संकेतस्थळावर वर्षनिहाय माहिती भरावी (अपलोड करावी).

६. सदर योजनेच्या पुर्ततेबाबतचा अहवाल व निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र विहित नमुन्यात आयुक्त आदिवासी विकास यांना सादर करण्यात यावे.

७. केंद्रीय योजने अंतर्गत प्रकल्प उभारल्यानंतर आदिवासी विकास विभागाकडील ज्या योजनेअंतर्गत व ज्या आर्थिक वर्षाकरीता लाभ देण्यात आला आहे त्या आशयाचा तपशिलवार नामनिर्देश फलक तयार करून दर्शनिय भागात लावण्यांत यावा.

८. योजनांच्या अंमलबजावणीमध्ये स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आवश्यक असल्यास त्या क्षेत्रातील नामांकीत संस्थांचा सहभाग घेण्याबाबत सदरचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करावेत.

९. योजनेच्या कार्यान्वयनसाठी होणारी खरेदी विहित शासकीय नियमानुसार करण्यात यावी.

१०. सदर योजनेतर्गत महत्वाचे व मोठे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांचे त्रयस्थ संस्थेद्वारे मुल्यमापन करण्यात यावे.

११. राबविण्यात आलेल्या सर्व योजनांचे स्वतंत्र बँक खाते व लेखे ठेवण्यात यावीत.

१२. वैयक्तिक लाभाच्या योजनांना प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (DBT - Direct Benefit Transfer) कार्यप्रणालीचा वापर करण्यात यावा. दुर्गम भागात जर बँक नसेलतर लाभार्थीला देण्यात आलेल्या लाभाचे संपूर्ण अभिलेख (Record) ठेवण्यात यावे.

३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१२२२१५०९०००९२४ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.रा.राजपूत)

कक्ष अधिकारी

प्रत,

१. मा.मंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. स्वीय सहायक, मा. सचिव, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई
४. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.
५. सह सचिव / उपसचिव आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
६. अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती, ठाणे, नागपूर व नाशिक.
७. सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
८. निवड नस्ती (का.१९) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई